

**निर्लेखित/बंद वाहनांच्या विक्रीबाबत प्रशासकीय  
विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत.**

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग**

**शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१५/प्र.क्र.२६/१५/विनियम,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
तारीख: १३ ऑगस्ट, २०१५.**

**वाचा -**

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. : डीएसपी-१०९१/प्र.४/विनियम, दिनांक १८.६.१९९१
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. : विअप्र-१०००/प्र.क्र.३१/२००१/विनियम, दि. १५.६.२००१.
- ३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.: वाहन-२०१३/प्र.क्र.३१/१३/विनियम, दि.२० सप्टेंबर, २०१३ व दि.२९ ऑक्टोबर, २०१३.

**परिपत्रक-**

संदर्भीय क्र.(१) येथील परिपत्रकांन्वये निरुपयोगी, दुरुस्ती न होण्या-जोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामुग्री, वाहनांची लिलावाने विक्री करण्याबाबतचे मार्गदर्शन सर्व प्रशासकीय विभागांना करण्यात आलेले आहे. तर, संदर्भीय अ.क्र.(२) व (३) नुसार निरुपयोगी शासकीय वाहनांची लिलावाने विक्री करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. निर्लेखित वाहने इत्यादीची विल्हेवाट/विक्री करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. अशा निर्लेखित बंद वाहने, यंत्रसामुग्रीच्या विक्रीबाबत प्रशासकीय विभागांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालये यांनी विक्रीशिवाय पडून असलेली मार्च २०१५ पर्यंत निर्लेखित केलेली वाहने व उपयोगात नसलेल्या यंत्रसामुग्रीची विहीत कार्यपद्धतीचे अनुपालन करून ऑगस्ट, २०१५ पूर्वी लिलावाने विक्री करून, विक्रीने जमा झालेली रक्कम शासकीय कोषागारात जमा करावी.

२. बंद पडलेल्या वाहनांच्या निर्लेखनाचे प्रमाणपत्र परिवहन सेवेकडून प्राप्त करून घेऊन सदर वाहनांच्या निर्लेखनाचे आदेश तात्काळ निर्गमित करावेत.

३. निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत निर्लेखित वाहनांची विक्री करणे बंधनकारक राहिल.

४. नवीन वाहनांची खरेदी करण्याचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करताना यापूर्वी निर्लेखित वाहनांपैकी किती वाहनांची विक्री करण्यात आली, त्यातून शासनास किती निधी प्राप्त झाला याबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक राहिल, अन्यथा, नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात येणार नाही.

५. वरील प्रमाणे कार्यवाही न झाल्यास सदर बाबीची गंभीर दखल घेऊन प्रशासकीय विभागांनी विभाग स्तरावर व क्षेत्रिय स्तरावर विलंबास जबाबदार अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.

६. वरील प्रमाणे कार्यवाही करुन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांच्या माहितीसह त्याबाबतचा एकत्रित अनुपालन अहवाल सप्टेंबर, २०१५ पूर्वी वित्त विभागास सादर करावा. क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांचे सदरील अहवाल परस्पर वित्त विभागाकडे सादर करु नयेत.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	वाहनाचा क्रमांक, प्रकार/ यंत्रसामुग्रीचा तपशिल	निर्लेखनच्या आदेशाचा क्रमांक/दिनांक	विक्रीचा दिनांक	प्राप्त रक्कम रुपये	शेरा
१.	२.	३.	४.	५.	६.	७.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०८१२१७११०७७६०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ज.जि.वळवी )

अवर सचिव, वित्त विभाग

प्रत,

१. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०,
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०,
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
५. राज्यपालांचे सचिव,
६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
७. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
८. सर्व विधानमंडळ सदस्य,
९. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
१०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग,
११. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१,
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ,
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
१५. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई,
१६. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
१७. प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,

१८. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई,
१९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
२०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
२१. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई,
२२. प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, पुणे/नागपूर/औरंगाबाद/अकोला/अमरावती/ठाणे/नाशिक/ सोलापूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४००० ०५१,
२३. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
२४. सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती,
२५. सह मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती,
२६. सर्व उप कोषागार अधिकारी,
२७. मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख,
२८. सर्व विभागीय आयुक्त
२९. सर्व जिल्हाधिकारी,
३०. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१,
३१. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
३२. सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
३३. संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग,
३४. नवी दिल्ली ११०००१,
३५. बहूजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-४०० ००१,
३६. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ० २०,
३७. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४०० ००४,
३८. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई,
३९. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४०० ००२,
४०. नॅशनलस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१,
४१. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,
४२. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, दादर, मुंबई ४०० ०२८,
४३. वित्त विभागातील सर्व कार्यासने,
४४. निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.
४५. \*\*पत्राव्दारे.